

UTI Asset Management Company Limited

CIN: L65991MH2002PLC137867

Registered Office: UTI Tower, GN Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400 051.

Tel: 022-6678 6666, E-mail: «golfi.co.in, Website: www.ulimf.com

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

	Consolidated Financial Results				
Particulars	Quarter ended March 31, 2024	Quarter ended March 31, 2023	Year ended March 31, 2024	Year ended March 31, 2023	
	(Audited)				
Total Income from operations	416.08	300.70	1736.96	1266.86	
Net profit for the period (Attributable to owners of the company) (before tax, exceptional and/or extraordinary items)	217.96	117.44	986.84	585.62	
Net profit for the period before tax (Attributable to owners of the company) (after exceptional and/or extraordinary items)	217.96	117.44	986.84	585.62	
Net profit for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	162.76	85.71	765.68	437.36	
Total comprehensive income for the period [comprising profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	150.00	77.11	791.58	444.89	
Equity share capital	127.26	126.98	127.26	126.98	
Other Equity (excluding revaluation reserve) as at March 31, 2024	4,260.91				
Earnings per share (nominal value of share Rs.10) (Not annualised)					
Basic (Rs):	12.79	6.75	60.26	34.45	
Diluted (Rs):	12.76	6.75	60.22	34.44	

	Standalone Financial Results					
Particulars	Quarter ended March 31, 2024	Quarter ended March 31, 2023	Year ended March 31, 2024	Year ended March 31, 2023		
	(Audited)					
Total Income from operations	327.48	263.16	1337.31	1091.57		
Net profit for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	183.06	125.58	765.96	553.83		
Net profit for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	183.06	125.58	765.96	553.83		
Net profit for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	151.32	98.35	600.52	424.43		
Total comprehensive income for the period [comprising profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	145.67	89.72	581.81	431.87		
Equity share capital	127.26	126.98	127.26	126.98		
Other Equity (excluding revaluation reserve) as at March 31, 2024	3,557.76					
Earnings per share (nominal value of share Rs.10) (Not annualised)						
Basic (Rs):	11.89	7.75	47.26	33.43		
Diluted (Rs):	11.87	7.75	47.23	33.42		

Place: Mumbai Date: April 25, 2024

ril 25, 2024. Is filed with the National Stock Exchange of India rements) Regulations, 2015. The full format of the and www.utimf.com.

For UTI ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED

Tech Mahindra Limited

for the guarter and year ended March 31, 2024

TECH

mahindra

Revenue for the guarter is INR 128.713 Million

Sr.No	Particulars	Quarter ended March 31, 2024	Year ended March 31, 2024	Quarter ended March 31, 2023
1	Total Revenue from Operations	128713	519955	137182
2	Net Profit before tax	9591	32244	15249
3	Net Profit for the period	6610	23578	11177
	(Share of the Owners of the Company)			
4	Total Comprehensive Income for the period	6242	25537	11874
5	Equity Share Capital	4413	4413	4400
6	Earnings Per Equity Share Rs (Not annualized for the quarters)			
	- Basic	7.48	26.66	12.67
	- Diluted	7.45	26.58	12.62


Additional information on standalone f	Rs.in Million		
Particulars	Quarter ended March 31, 2024	Year ended March 31, 2024	Quarter ended March 31, 2023
Revenue from Operations	104110	420993	109385
Profit before Tax	7074	25647	8640
Profit after Tax	5274	21286	6767

- 1 The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated financial results for the quarter and year ended March 31, 2024, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited standalone and consolidated financial results for the quarter and year ended March 31, 2024 are available on the Stock Exchange websites, (www.nseindia.com/www.bseindia.com) and the Company's website at the web-link: https://www.techmahindra.com/en-in/investors/
- 2 The Board of Directors has recommended a final dividend of Rs. 28 per equity share on face value of Rs.5 each (560%).
- 3 These results have been prepared on the basis of the audited standalone and consolidated financial statements which are prepared in accordance with the Ind AS notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 .The audited quarterly and year ended financial results have been reviewed by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors in its meeting held on April 25, 2024.
- 4 The Auditors have issued an unqualified opinion on the audited standalone and consolidated financial results and have invited attention to a matter (Emphasis of Matter). The Emphasis of Matter is no account of the financial results and raise invalued attention to a matter (Emphasis of Matter). The Emphasis of Matter is no account of the financial regularities committed by the promoters of enstwhile Satyam Computer Services Limited (SCSL) before it was acquired by the Company. SCSL was amalgamated with the Company in June 2013. The Emphasis of Matter and the Management Response on the same is available as part of the detailed Regulation 33 formats posted on the Stock Exchange websites (www.nseindia.com/www.bseindia.com/ and the Company's website (www.techmahindra.com)

Date : April 25, 2024 Place : Bengaluru Managing Director & CEO

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED MARCH 31, 2024

SCHAEFFLER INDIA LIMITED (CIN: L29130PN1962PLC204515)
Regd. Office: 15* Floor, ASTP (Amar Sadanand Tech Park), Baner, Pune - 411045, Maharashtra, India
Ph.: +91 20 68198400 | Fax: +91 20 68198405 | Email: investorsupport.in@schaeffler.com | www.schaeffler.co.in



- The above financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") notified under Section 133 of the Companies Act, 2013, read together with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended).
- The figures for the last quarter are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the published year-to-date figures up to the third quarter of the respective financial years. Also the figures up to the end of the third quarter were only reviewed and not subjected to audit.

- and it.

 3. The Schaeffer India Limited (the 'Holding Company)' and its subsidiary (RSVI Innovalive Auto Solutions Private Limited are together referred to as 'the Group' in the following nates. The above consolidated financial results for the quarter ended March 31, 2024 were reviewed by the Audit Committee at their meeting field on April 25, 2024.

 4. The Group has prepared its consolidated financial results first time in the previous year-upon acquiring 100% stake in RRSV Innovative Auto Solutions Private Limited on Segtember 8, 2023 and accordingly the comparative numbers of March, 2023 quarters presented above are the same as the standalone result, and therefore, these numbers are recomparable.

 5. The figures for the previous year have been regrouped/reclassified wherever necessary to correspond with current-year classification/disclosures standalone, to make them comparable. The impact of such reclassification/regrouping is not material to the financial statements.

 6. The above is an extract of the detailed format for the financial results for the quarter ended March 31, 2026 filed with the Stock Exchanges under Regulations 33 of the SEBI (Lssing Optioisations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format for the financial its forts fundate ended March 31, 2024 are available on the BSE Ltd. website (www.sciendia.com), the National Stock Exchange of India Ltd. website (www.sciendia.com), the National Stock Exchange of India Ltd. website (www.sciendia.com), the National Stock Exchange of India Ltd. website (www.sciendia.com), the National Stock Exchange of India Ltd. website (www.sciendia.com), the National Stock Exchange of India Ltd. website (www.sciendia.com), the National Stock Exchange of India Ltd. website (www.sciendia.com), the National Stock Exchange of India Ltd. website (www.sciendia.com), the National Stock Exchange of India Ltd. website (www.sciendia.com).

SCHAEFFLER

		STANDALONE					
Sr.			Quarter Ended		Year to Date		
No.	Particulars	Mar 31, 2024	Dec 31, 2023	Mar 31, 2023	Dec 31, 2023		
		Unaudited	Unaudited (refer Note 2)	Unaudited	Audited		
1.	Income						
	(a) Revenue from operations	18,492.2	18,550.7	16,936.2	72,261.3		
	(b) Other income	311.6	305.0	326.9	1,248.9		
	Total Income	18,803.8	18,855.7	17,263.1	73,510.2		
2.	Net Profit for the period (before Tax, Exceptional items and/or Extraordinary items)	3,056.4	3,005.2	2,941.2	12,283.9		
3.	Net Profit for the period before Tax (after Exceptional items and/or Extraordinary items)	3,056.4	2,958.2	2,941.2	12,236.9		
4.	Net Profit for the period after Tax (after Exceptional items and/or Extraordinary items)	2,276.7	2,173.8	2,193.7	9,090.3		
5.	Total comprehensive income for the period / year (Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	2,285.8	2,135.8	2,186.7	9,045.9		
6.	Paid-up equity share capital (face value of ₹2 per share)	312.6	312.6	312.6	312.6		
7.	Reserves excluding Revaluation Reserve as per Balance Sheet	-	-	-	47,841.0		
8.	Earnings per equity share (of ₹2 each) (not annualised)						
	(a) Basic (in ₹)	14.6	13.9	14.0	58.2		
_	(b) Diluted (in ₹)	14.6	13.9	14.0	58.2		
_			CONSO	IDATED			
Gerran	Particulars	Quarter Ended			Year to Date		
Sr.		Mar 31, 2024	Dec 31, 2023	Mar 31, 2023	Dec 31, 2023		
No.		Unaudited	Unaudited (refer Note 2)	Unaudited	Audited		
1.	Income						
	(a) Revenue from operations	18,731.3	18,745.5	16,936.2	72,509.1		
	(b) Other income	311.4	302.0	326.9	1,245.5		
	Total Income	19,042.7	19,047.5	17,263.1	73,754.6		
2.	Net Profit for the period (before Tax, Exceptional items and/or Extraordinary items)	2,977.0	2,928.4	2,941.2	12,184.7		
3.	Net Profit for the period before Tax (after Exceptional items and/or Extraordinary items)	2,977.0	2,881.4	2,941.2	12,137.7		
4.	Net Profit for the period after Tax (after Exceptional items and/or Extraordinary items)	2,197.2	2,096.1	2,193.7	8,990.2		
5.	Total comprehensive income for the period / year (Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	2,206.3	2,058.1	2,186.7	8,945.8		
6.	Paid-up equity share capital (face value of ₹2 per share)	312.6	312.6	312.6	312.6		
7.	Reserves excluding Revaluation Reserve as per Balance Sheet	-		-	47,740.9		
8.	Farnings per equity share (of ₹2 each)						

14.1

13.4

 Earnings per equity share (of ₹2 each) (not annualised) (a) Basic (in ₹) (b) Diluted (in ₹)

For and on behalf of the Board Harsha Kadam Managing Director DIN: 07736005

14.0

57.5

जाहीर नोटीस

वर्ष संशोधन कोन्द्रस्य ना व्यवेश संशोधनी स्थापना को सी, कार्योधन करियादात वर्षन संशोधन करियादात वर्षन संशोधनी प्राथम स्थापना है, मुझिया महिला स्थापना है, स्थापना है, स्थापना स्थापना है, स्थापना स्थापना है, स्थ

एकूण क्षेत्र

एकुमा क्षेत्र । मिठळलतिष्या चतुःसीमा सेव ०० केवर ६० आर अधिक । पूर्वेस : य.तं. ७५ व ७६ मयील जुन सेर पीटकारावा ०० केवर ६० आर । प्रेलिसा : माच स.तं. मयील उर्वोस्त । मिठळलत । अस्त , प्रमुल १०० ०० स्पर्वे ५० देखिला : स.तं. ५५/३ मयील मिठळलत । प्रोल ५ केवर ३ ५ आर । उर्वेस : स.तं. ५५/३ मयील मिठळलत

येणेप्रमाणे मिळकत व त्यामधील सर्व रस्त्याचे जाण्यायेण्याचे वहिवाटीचे इजमेंटचे । त्रोटीस असे. कळाखे, ही जाहीर नोटीस, पुणे, दिनांक : २४/०४/२०२४

जाहीर नोटीस असे. कळाचे, ही जाहीर नाटान, पुण, न्या... मंगेश विदुत्त ठाकर, अंडव्होकेट २००४, लखित, एक, नांदेड सिटी, नांदेड, पुणे-सिंहणड छेड, पुणे-४११०६८. (श

२००४, लालक, ५... मो. ८७८८२५३४५३

विषारी औषध

घेतल्याने मुलीचा

जाहीर नोटीस

तमाय जनतेल ही जाहीर नोटीस देण्यात देते की आन्ही मेट्टो प्रॉयटींज खांचे मालक मनोज विजयकुमार अगल्वाल (यापुटे याचा चहुंच "मालक" उसा केला जाहित) यांचे खाली हरतांतलांगि दिखना- हक अगा शिक्षंत्रण चारिक्ताल मानु केलेब हरतांतलांगि दिखना हक यांचा शोध पेता आहोता. आगंचे अशील सदर टीडीआरचा सदर मालकांशी व्यवहार करू

ाम, ।वकास **हकः** अ) विकास **हकः प्रमाणपत्र क्र. ००६०५८** : १२०० चौ. मि. वैंकी क्षेत्र ८६५ चौ. मि. दिनांक १९ जून २०२३ **३) विकास हकः प्रमाणपत्र क्र. ००६०५४** : १२०० चौ. मि. क्षेत्र दिनांक १९ जन २०२३

१९ जूर १०२३ भी लिक्स हक्ष मानाम्पत्र इत. ००६०५५ : १२०० ची. ति. केत दिगंक १९ जून २०२३ (क्सर टीमी अप २) मॉडवा बुदुक ला. होती जि. चूने व यूने मुशिसिस्स हरीतील स. में. ५६/१४/१/ व मानीस पीएस्टी-६ साठी अपरिक्ष अध्या हस्तांतर्तिक केला अस्ताता में. मेट्टी प्रॉस्टींज यांना अदा केलेल्या दिनांक ६ जुलै २०२३ च्या टीडीआर माना पत्र इत. ००६५५२ मध्ये समावित्र अस्तात्वाची की १०० ती. ते केर.

. (सदर टीडी आर 3) (चर टीमी आर ३) कोंडवा बुदुल ता. क्षेत्री जि. पुत्रे व युने मृतिस्तात हांदीतिल स. मी. ५६/१४/१/१/१ म १/२४-२, नवा सब्हें क्र. ५६/४६/१७/२२ वातील जीपन्टी-६ साढी आरविश जागा हस्तातिर्ति केच्या बट्टावार में. मेट्टी ग्रीवर्टीज यांगा अस्त्र केन्द्रेच्या दिगांक ६ जुलै २०२३ च्या टीडीआर प्रमाण २०, ००६०६६ मार्च समाविष्ट असलेल्या १९०१.८३ ची. मि. वैकी ९०१.८३ ची. मि. पैकी १९४.८३ ची. मि. केका

पुर्ण करतील, त्यानंतर काणाचाहा करालाहा काल कळ प्रतान हावर बंधनकारक राहणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. प्रमाणे जाहीर नोटीस दिली असे. श्री अश्विन गुप्ता (अँडव्होंके

भिष्मस्त्राः. त्रश् (१४/२०१४ ऑफिस- १०१९, प्रियदार्शनी को-कॉय हॉस्सि संसामार्थः पश्चिम स्वयः, सारविध स्टेट स्वैत्रस्या वर, जी वर्षाः मीचे शोणावका, ता. मासक, ति. पुणे - ४१०४०

सुवर्णयुग सहकारी बँक मर्या., पुणे

१९०२/१०/११, मारणे हाईट्स, खुधवार पेठ, टिळक पुतळ्यासमोर, पुणे- ४११००२ ०२० - २४४९८४००, २४४८९९७३, २४४८९९७४, २४४८६०

ताबा नोटीस

तावान नोटीस

कामनी वाली सही कर्मा हाव्युंचा सकता वेंच स्वार्थित, हुने प्रारंक्षित कर्मां स्वार्था वाली सही कर्मा हाव्युंचा सकता वेंच स्वार्थीत कर्मा हुने प्रारंक्ष्म कर्मा स्वार्थी कर्मा कर्मा हुन्याल और कारणारिकाल औरका औरका अंदर हुनोबोंस्ट अंदर सुर्वि टिसंट क्षावा कर कर अंदर्भी स्वार्थीत हैं स्विट्यं होना क्षावेंच्ये अक्याया स्वार्थी देवा अपनी करण र पूमा रांची मित्रका प्रारंग मित्रका स्वार्थीत कर सकता रिद्रि विवादक क्षेत्रीत कर्मा कर्मा क्षित्रका हुनोब्द स्वार्थी कर प्रदेश अवस्था स्वार्थी कर १८५७/१८४२ क्षावा कर्मा हुनीवा १९४१/१८५२ व्य रांचामां आत्र साहुत सीटीयोंने मानु करायामां टीवों क्षावीं एटंक १९५१/१८५२ रांची स्वार्थीत कर्मा हुनी स्वार्थीत हुनों स्वार्थी क्षावा कर्मा कर्मा क्षावा हुनों स्वार्थी अपनी हुनों कर अंदर्भ स्वार्थी कर्मा हुनी सीटीयोंने मानु करायामां टीवों क्षावामी रंगक से साहित्य १९५१/१८५८ र स्त्री साहित्य कर स्वार्थी हुनी सीटीयों कर्मा हुनी स्वार्थीत स्वार्थी स्वार्थी स्वार्थीत क्षावा क्ष

करोरणा रहेमध्य मांचूर्ण स्थानसार स्थाप करिया गारी. जांग्रेलक कर्माटा आणि स्थाप रहेस्त स्राविकालया में में हैं, अपनीत्त रिकारियों करिया में स्थाप स्थाप हैं के स्थाप स्थाप करिया स्थाप स्रीच्या रोती मंत्रीतियाम प्रकार में ता क्षेत्री आता प्रमाद के स्थापत हैं स्थापत करिया में अस्त्रीय स्थापत स्य

पुने महत्तमस्पातिका हार्रातीत कात्रज पुने पेगील स.नं. ३०/१/१ सर बांधतेल्या "राजजी रिकिडमी" या इमारतीमधील रहेला पत्तोजस्पतिल पत्तरेज क्र. ४, यांची खेत्र ५४० चौ पुट (स्कार्जेज ५०.१४) चौ.मीटा) व लगाना पेरेस क्षेत्र १०० चौ पुट विज्ञानक बंडोंनेल पिट यांच्या मालकी बांडिकाटीची यासस सर्व मिळकात यांची चुनामीण पुरीस रस्ता, परिचमेस : सि.स.नं. ४२, रक्षिणेस : मोकळी जागा, उत्तरेस : सि.स.नं. ५७

रिनांक : २५/४/२०२४ (शिक्का) प्राधिकृत अधिकारी स्थळ : पुणे सुवर्णयुग सहकारी बैंक मर्यारित

तक्रार मागे घेण्यासाठी बेदम मारहाण

उपचारादरम्यान मृत्यू नगर, दि. २५ (प्रतिनिधी) - विषारी औषधाचे सेवन करून अल्पवयीन मुलीने आपले जीवन संपविले. साक्षी दत्तु जाधव (वय १७ रा. वाकोडी ता. नगर) असे मयत अल्पवयीन मुलीचे नाव आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात उपनगरातील कळमकरनगरच्या मृत्यूची नोंद करण्यात आली

आहे. नगर तालुक्यातील वाळुंज शिवारातील पाचपुते यांच्या शेतात साक्षी जाधव हिने २० एप्रिल रोजी दुपारी विषारी औषधाचे सेवन केले. याची माहिती तिचे वडिल दत्तु हरिभाऊ नाधव यांना मिळताच तिला उपचारासाठी येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. तेथे तिच्यावर गेल्या तीन दिवसांपासून उपचार सुरू होते उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यु झाला. याबाबतची माहिती



कै. अशोक (अप्पा) महादेव गोविलकर अहादित आस्तितिकः कार्यावादिकः कार्यावादाकः वार्षावे कार्यावादाकः वार्षावे कार्यावादाकः वार्षावे कार्यावादाकः वार्षावे कार्यावादाकः वार्षावे कार्यावाद्यावादाकः वार्षावे कार्यावाद्य

साहेब महादेव गोविलकर (भ बाळासाहब महादव गाविलकर (भाक विनायक महादेव गोविलकर (भाक रोहिणी संतोष वरपडे (मुलगी) राहुल अशोक गोविलकर (मुलगा) ज्योती राहुल गोविलकर (सून) अविरा राहुल गोविलकर (मृत) ामस्त नातेवाईक परिवार

नगर, दि. २५ (प्रतिनिधी) - कंपनीत काम करताना महिलेला दुखापत झाल्याची तक्रार पोलीस अधीक्षक व कामगार न्यायालयाकडे करण्यात आली आहे. ती तकार मागे घेण्यासाठी चौघांनी महिलेच्या पतीला मारहाण केली असल्याची घटना बोल्हेगाव

कार्नरवर घडली,विजय राज त्रिंबके (वय २९ रा. उभ्या मारूतीजवळ, गांधीनगर, बोल्हेगाव) असे मारहाण यालेल्या व्यक्तीचे नाव आहे त्यांनी बुधवारी (दि. २४) रोजी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद वाघ (पूर्ण नाव माहिती नाही, रा.

एमआयडीसी, नगर), भावड्या ऊर्फ विशाल वाघमारे नाव,माहिती नाही), प्रवीण कोळगे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) व एक अनोळखी व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहीर नोटीस

बडगाब माबळ, जि. पुणे येथील दिवाणी न्यावाधीश सिनि. डिव्हीजन सोो. यांचे बडगाब येथील मे. रा. अ. शिंदे सोो. यांचे कोर्टात दि. किर. अर्ज क्र. ४५/२०२४

ान. गरुती दामू वाजे - अर्जदार विरुद्ध

कोणीही नाही - जाब देणार नोटीस देण्यात येते की, उपरोक्त अर्जदा नुवार हेजरिय सर्टिफोट (बास्ता हरक प्राणपा) अन्तर्भ में कांट्रीटाई मध्य म्य, ज्ञानेक्स रच्ये मंत्र मध्ये मध्ये स्वात्त्र क्या मध्ये मध्ये स्वत्य स्वत्य स्वत्य स्वत्य १२२५, क्या ३०३ मण्ये साध्या राहक्त रूप १०६/२०२४ गेरी ठीक सकाळी १४/०६/२०२४ गेरी ठीक सकाळी १४/०६/२०२४ गेरी ठीक सकाळी १४/०६/२०२४ गेरी ठीक सकाळी स्वत्य स्वत्य स्वत्य मध्ये स्वत्य मध्ये स्वत्य क्षा

हुकूमान्वये सहा. अधिक्षक दिवाणी न्यायालय, वडगाव मावळ, पुणे (व. इ. संस्थरस्टर)

आहे.

ज्या कोणास सदरह अर्थाचावत हरकत
ग्यावपाची असेल, त्यांनी नेमलेली तारीख ०२/०७/२०२४ रोजी सकाळी ठीक ११.०० व्याजना स्वतः किंगा विकलामार्थन ग्यायाव्यता हरकर राहावे. आज दिनांक २४/०४/२०२४ रोजी साहै व विकथानियां दिला.

हुकूमान्वये मही/-

जाहीर नोटीस

पुणे वेधील से .ज जी. पक्षा सो।. मे. दिवाणी न्यायाधील सो।., वरिष्ठ स्तर यांचे न्यायाललात कि. अर्ज ने. ७३३/२०२४: नि. ७ १) श्रीमती गीता गर्जेंद्रन, २) सी. रंजीनी मुमोद ऊर्फ रंजीनी गर्जेंद्रन (ल्यामूर्जीक् नाव), ३) कु. तिमका गर्जेंद्रन,

दिवाकस्म (मृत्यू दि. २४/०९/२०२०) यांचे मालकीचे साई रेसिडेन्सी, फ्लॅट नं. ए/२०७, गाव मीजे भोसरी, ता. हवेली, जि. पुणे या मिळकतीसंबंधीचा अर्ज केला

दिनांक : २५ एप्रिल २०२४

SCHAEFFLER INDIA LIMITED (CIN: L29130PN1962PLC204515)
Regd. Office: 15° Floor, ASTP (Amar Sadanand Tech Park), Baner, Pune - 411045, Maharashtra, India
Phr.: 9+12 06198400 | Fax. +912 06198406 | Email: investorsupport.in@schaeffler.com | www.schaeffler.co.in

श्री. रवि राजेगोसले, भागीदार एच अँड को लोगल, अंडब्होकेट आणि अटॉर्नीज, ६०४, न्युक्तियस, ६ वा मजला, १, चर्च रोड, पुजे पोलीस आयुक्त कार्यालयालमारे, कॅम्प, युजे ४१५ ००' फोन: ०२० – ४६०२२०८८ / २९९५०९८७



The above financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") notified under Section 133 of the Com Act, 2013, read together with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended).
 The figures for the last quarter are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the published year-ingures up to the third quarter of the respective financial years. Also the figures up to the end of the third quarter were only reviewed and not subject.

audit.

J. The Schaeffler India Limited (the 'Holding Company') and its subsidiary VRSV/ innovative Audo Solutions Private Limited are together of Group in the following notes: The above consolidated financial results for the quarter ended March 31, 2024 were reviewed by the Au betimenting held on April 25, 2024 and approved by the Board offilterious state in meeting held on April 25, 2024.

The Group has prepared its consolidated financial results first time in the previous year upon acquiring 100% stake in KSSV innovative financial results first time in the previous year upon acquiring 100% stake in KSSV innovative financial results first time in the previous year upon acquiring 100% stake in KSSV innovative financial results are therefore, the these numbers are not comparable.

standazione resuit, ano trieretore, mesi enumens are no crompizatione.

The figures for the previous year three been regiousped richassified wherever necessary to correspond with current year classification / disclosure as per standarion, to make them comparable. The impact of such reclassification/regroupings in ordinareliation the financial statements.

Che above is an extract of the decision of the manufaction and the result in the control of the properties of the statement of the statement

SCHAEFFLER

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED MARCH 31, 2024 Sr. Particulars Mar 31, 2024 Dec 31, 2023 Mar 31, 2023 Dec 31, 2023 Unaudited (refer Note 2) Unaudited Unaudited Audited 1. Income (a) Revenue from operations 18,492.2 72,261.3 (b) Other income 311.6 305.0 326.9 1.248.9 18,803.8 17,263.1 2,941.2 Net Profit for the period (before Tax, Exceptional items and/or Extraordinary items) 3,056.4 3,005.2 12,283.9 Net Profit for the period before Tax (after Exceptional items and/or Extraordinary items) 12,236.9 Net Profit for the period after Tax (after Exceptional items and/or Extraordinary items) 2,276.7 2,173.8 2,193.7 9,090.3 5. Total comprehensive income for the period / yea (Comprising profit for the period (after tax) and 2,285.8 2,135.8 2,186.7 9,045.9 other comprehensive income (after tax)) Paid-up equity share capital (face value of ₹2 per share) 312.6 7. Reserves excluding Revaluation Reserve as per Balance Sheet 47,841.0 Earnings per equity share (of ₹2 each) (not annualised) (b) Diluted (in ₹) 14.6 13.9 14.0 58.2 CONSOLIDATED

Particulars	Mar 31, 2024 Unaudited	Dec 31, 2023 Unaudited	Mar 31, 2023	Dec 31, 2023
	Hannelton	Heavelland		
	Unaudited	(refer Note 2)	Unaudited	Audited
ncome				
a) Revenue from operations	18,731.3	18,745.5	16,936.2	72,509.1
b) Other income	311.4	302.0	326.9	1,245.5
Total Income	19,042.7	19,047.5	17,263.1	73,754.6
let Profit for the period (before Tax, Exceptional items and/or Extraordinary items)	2,977.0	2,928.4	2,941.2	12,184.7
let Profit for the period before Tax (after Exceptional items and/or Extraordinary items)	2,977.0	2,881.4	2,941.2	12,137.7
let Profit for the period after Tax (after Exceptional items and/or Extraordinary items)	2,197.2	2,096.1	2,193.7	8,990.2
Total comprehensive income for the period / year Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	2,206.3	2,058.1	2,186.7	8,945.8
Paid-up equity share capital (face value of 12 per share)	312.6	312.6	312.6	312.6
Reserves excluding Revaluation Reserve as per Balance Sheet	-		-	47,740.9
arnings per equity share (of ₹2 each) not annualised)				
a) Basic (in ₹)	14.1	13.4	14.0	57.5
b) Diluted (in ₹)	14.1	13.4	14.0	57.5
1	et Profit for the period (before Tax, exeptional Items and Jor Extraordinary Items) et Profit for the period before Tax (after exeptional Items and Jor Extraordinary Items) et Profit for the period before Tax (after exeptional Items and/or Extraordinary Items) et Profit for the period after Tax (after exeptional Items and/or Extraordinary Items) otal comprehensive income for the period (Jear Carpital) of the period (After tax) and their comprehensive income (after tax) aid-tup equity share capital (face value of 2 per share) serves excluding Revaluation Reserve as per alaines Sheet amines per equity share (of ₹2 each) tota annualised) tota municipal of the period (After Exeption Item) of the period of the period (After Exeption Item) of the	et Profit for the period (before Tax, ceptional Items and /or Extraordinary Items) et Profit for the period before Tax (after et Profit for the period before Tax (after exceptional Items and /or Extraordinary Items) et Profit for the period after Tax (after exceptional Items and /or Extraordinary Items) total comprehensive income for the period (year comprising profit for the period (after tax) and after comprehensive income (after tax) and adu-up equity share capital (face value of 2 per share) serves excluding Revaluation Reserve as per alance Sheet analone Sheet and the comprehensive income (after tax) and the comprehensive income (after	et Profit for the period (before Tax, ceptional Items and Jor Extraordinary Items) et Profit for the period before Tax (after exprised in the period Event Extraordinary Items) et Profit for the period before Tax (after exprised items and Jor Extraordinary Items) et Profit for the period after Tax (after exprised items and Jor Extraordinary Items) total comprehensive income for the period (J year comprising profit for the period (after tax) and after expressional Items and Jor Extraordinary Items) tall comprehensive income for the period (J year expressions) after comprehensive income (after tax) and after expressions and expressions and expressions after expressions and expressions and expressions after expressions and expressions after expressions and expressions after expressions and expressions after expressions and expressions and expressions and expressions and expressions after expressions and express	tel Profit for the period (before Tax, caption litems and/or Extraordinary Items) et Profit for the period before Tax (after et Profit for the period before Tax (after exceptional Items and/or Extraordinary Items) et Profit for the period before Tax (after exceptional Items and/or Extraordinary Items) et Profit for the period after Tax (after exceptional Items and/or Extraordinary Items) etal comprehensive income for the period (year comprising profit for the period (after tax)) adia-up equity share capital (face value of 2 per share) esserves excluding Revaluation Reserve as per alance Sheet amings per equity share (of ₹2 each) total annualised) b) Basic (in ₹7) 14.1 13.4 14.0

For and on behalf of the Board Harsha Kadam Managing Director DIN: 07736005